

NIBL/BSE/NSE/51/2020-21

29th January, 2021

National Stock Exchange Ltd.
Listing Department
Exchange Plaza, 5th Floor,
G Block, Bandra-Kurla Complex
Bandra (East), Mumbai-400051
Fax No.:022-26598237/38

BSE Limited
Listing Department
Sir P.J. Tower, Dalal Street,
Mumbai-400001
Fax No. 022-22723121/3719/2037

Ref. : BSE Scrip Code: 535458; NSE Symbol: NIBL
Sub. : Newspaper Publications of Board Meeting Notice

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper publications of Notice of the Board Meeting for the quarter and nine months ended 31st December, 2020 published in Mumbai Lakshadeep (Marathi) & Financial Express (English) newspapers for your record.

Kindly take the above on record and oblige

Due to prevailing COVID-19 pandemic situation and in the light of "work from home" measures adopted by the Company, this letter is being submitted under sd/-.

Thanking you,

Yours truly,

For NRB Industrial Bearings Limited

Sd/-

Ratika Gandhi
Company Secretary

Encl A/a.

N R B I N D U S T R I A L B E A R I N G S L T D .

REGD. OFFICE : 2ND FLOOR, DHANNUR, 15, SIR P.M. ROAD, FORT, MUMBAI - 400 001. MAHARASHTRA, INDIA.

TEL.: 9122 - 2270 4206 FAX : 9122 - 2270 4207

WEBSITE : <http://www.nrbindustrialbearings.com>

GSTIN : 27AADCN5657L1ZY

SMART RAILWAY CONCLAVE

Rlys lines up ₹40K-cr spend on rolling stock in FY22

FE BUREAU
New Delhi, January 28

INDIAN RAILWAYS (IR) will target to manufacture 8000 locomotives, coaches and wagons in FY22, up from likely 5,000 in FY21 at a cost of ₹40,000 crore. The transporter had manufactured 7,000 locomotives, wagons and coaches in FY20, but the pandemic slowed the production at its coach factories in the current financial year.

Piyush Goyal, minister of commerce & industry and railways, on Thursday sought industry collaboration and investment in transforming Railways into a smart organisation. "I want Railways to be a modern, agile, safe, reliable part of the economy and make technology the overarching support system for logistics and transport in both passenger and freight business," Goyal said, addressing the 'Smart Railway Conclave' organised by FICCI.

Highlighting the opportunities for partnering with the Government, Goyal pointed out a wide range of smart solutions from industry which



have helped the national transporter to complete and clear a backlog of 200 infrastructure projects held up for years. "A cargo train from Mumbai reaches Guwahati in approximately two and a half days compared to the earlier timeline of seven days. It has been a collective effort of industry and Railways which has helped to drive changes like faster speed for freight trains, extensive electrification of tracks to aid in total elimination of diesel ecosystem and shift from single tracks to double tracking," Goyal said.

Replying to queries on IR's plan to

seek benefits from the PLI scheme announced by the government for 10 key sectors as incentive to enhance India's manufacturing capabilities and enhance exports, AK Chandra, executive director for mechanical/TC, Railway Board, said IR is a strong contender for the PLI incentive.

Industry feels that some part of that benefit could come into the railway sector, in areas like speciality steel and components. This would help IR to compete with roadways which commands the bulk of automobile freight, a sector which has got ₹57,000-crore PLI incentive.

"We will certainly put forward our case very strongly. Productivity has always been at the forefront of our plans for manufacturing, in our rolling stock companies," he said.

Uday Shankar, president, FICCI, noted that IR has been pushing the envelope on customer-centricity through initiatives like freight on priority and redesign of the freight development portal which will also be a step forward in enhancing ease of doing business and encouraging digitisation.

COVID, PRICE RISE IMPACT

Indian gold demand hits 26-year low in 2020: WGC

FE BUREAU
New Delhi, January 28

INDIA'S GOLD DEMAND crashed to its lowest in 26 years in 2020 to 446.4 tonne, thanks to the Covid-19 pandemic and a rise in the precious metal prices, the World Gold Council (WGC) said on Thursday. But consumption is expected to rebound in 2021, as pent-up demand and higher economic growth will likely improve sales, it added.

Demand plunged 35% in 2020 from a year before to 446.4 tonne, the lowest since 1994 and worse than a 28% decline globally, the WGC said. A Covid-induced lockdown hit not just demand but even supply in the country, analysts have said.

Of course, in value terms, the demand dropped at a much slower rate of 14% in 2020 to ₹1.88 lakh crore, as domestic gold prices hit record levels.

However, during the December quarter, demand somewhat recovered and dropped by only 4% from a year before to 186.2 tonne, showed the WGC data.

Somasundaram PR, managing director (India) at the WGC, said: "As lockdowns eased and normalisation efforts were phased in, imports in the December quarter rose 19% year-on-year, pointing to the positive impact of pent-up demand. This can be expected to continue into 2021."

He said the festive period and the ensuing wedding season revived hopes and drew in jewellery demand worth 137.3 tonne in the October-December period — the strongest quarter in the year. Investment demand also showed significant resilience, growing 8% to 48.9 tonne during the quarter.

Several agencies have predicted a strong rebound in India's economic growth next fiscal. The International Monetary Fund this week forecast as much as 11.5% economic expansion for the country in FY22.

Total jewellery demand in 2020 was down by 42% to 315.9 tonne, while investment demand dropped 11% to 130.4 tonne.

'India gifted over 55 lakh doses of Covid vaccines to several countries'

INDIA HAS GIFTED

over 55 lakh doses of coronavirus vaccines to its neighbouring countries and several of those in its extended neighbourhood, the ministry of external affairs (MEA) said on Thursday.

MEA Spokesperson Anurag Srivastava said at a media briefing that there has been interest

in many countries in accessing vaccines from India and that it considers cooperation in the global fight against the Covid-19 pandemic as its duty. "From January 20 onwards, we have gifted over 55 lakh doses of vaccines to our neighbouring countries and in our extended neighbourhood," Srivastava said.

—PTI

CLASSIFIEDS

BUSINESS

BUSINESS OFFERS

REQUIRED INVESTORS 50 lacs-1.5 Cr for new organic cooking oil unit
Call on 7718885358

0050174641-1

"IMPORTANT"

Whistle care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Metro rail expansion opportunity for manufacturing rolling stock

FE BUREAU
Pune, January 28

THE ROLLING STOCK requirement of Metro Lite, Metro Neo and Water Metro will increase significantly in the coming years and it will provide great opportunities to the Indian companies to manufacture these in the country, Durga Shanker Mishra, secretary of the ministry of housing and urban de-

velopment (MoHUA) said.

Metro Lite, Metro Neo & Water Metro are more viable and suitable for Tier-2 and Tier-3 cities, Mishra told principal secretaries of urban development of all state governments and union territories as well as managing directors of all Metro Rail across the country. He was speaking at a conference on 'Metro Lite, Metro Neo and Water Metro' organised by Maharashtra Metro Rail Corporation.

A meeting of companies involved in manufacturing of various components related to metro, buses, Metro Lite, Metro Neo and Water Metro was also convened to encourage indigenization of coach manufacturing.

Representatives of Alstom, Tata, BHEL, BEM, ABB, Siemens, Electroline, Tooltech, Daimler Benz, Mitsubishi, Knorr Bremse, Secheron, Ansaldo and Faiveley participated in the meeting. These companies have

shown interest in the rolling stock requirement of Metro Lite, Metro Neo and Water Metro. Large scale implementation of Metro Lite and Metro Neo across Tier-2 and Tier-3 cities of India and increase demand for rolling stock requirement, Mishra told an industry.

The new Metro systems would be needed in India, which has cities with a population ranging from 10-15 lakhs to 1.5 crore.

Public Notice					
ICICI Prudential Life Insurance Company Limited					
CIN: L66010MH2000PLC127837					
Registered office: 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 (Reg. No. 105 dated 24.11.2000)					
Ph: 022-40391600, Fax: 022-24376638, Email: ir@iciciprulife.com, Website: www.iciciprulife.com					
Consolidated Financial Result					
(₹ in lakhs)					
Sr. No	Particulars	Three months ended/at		Nine months ended/at	
		December 31, 2020	December 31, 2019	December 31, 2020	December 31, 2019
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (gross) ¹	915,204	826,365	2,363,222	2,278,370
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	32,536	30,306	96,501	89,608
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	32,536	30,306	96,501	89,608
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	30,430	30,177	89,364	88,825
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) ²	NA	NA	NA	NA
6	Paid up equity share capital	143,590	143,585	143,590	143,585
7	Reserves (excluding revaluation reserve)	696,847	589,445	696,847	589,445
8	Earnings per share (face value of ₹ 10/- each)				
	(a) Basic (not annualised for three/nine months) (in ₹)	2.12	2.10	6.22	6.19
	(b) Diluted (not annualised for three/nine months) (in ₹)	2.12	2.10	6.22	6.18

Key numbers of Standalone Audited Results of the Company are as under :

(₹ in lakhs)					
Sr. No	Particulars	Three months ended/at		Nine months ended/at	
		December 31, 2020	December 31, 2019	December 31, 2020	December 31, 2019
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (gross) ¹	915,204	826,365	2,363,222	2,278,370
2	Profit before tax	32,660	30,375	96,773	89,709
3	Profit after tax	30,555	30,246	89,636	88,926
4	Total Comprehensive income ²	NA	NA	NA	NA

¹ Premium income is gross of reinsurance and net of goods & service tax

² The new Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to Insurance companies in India.

Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.iciciprulife.com).

For and on behalf of Board of Directors

N. S. Kannan
Managing Director & CEO
DIN: 00066009

Protect your loved ones the smart way, with our all-in-one term plan

Key benefits*

- Life Cover
- Critical Illness¹ Benefit (optional)
- Accidental² Death Benefit (optional)

This plan also covers COVID-19 life claims³

*All in one plan is an all inclusive plan. The Accelerated Critical Illness Benefit (ACI Benefit) is available only under Life and Health and All in One Options. This benefit is an accelerated benefit and the death benefit will be reduced by the critical illness cover paid to the policyholder. ¹Accidental Death Benefit is available in Life Plus and All in One options. Accidental Death benefit is up to ₹ 2 Crores (Subjected to underwriting guidelines). ²Covid-19 life claims are only applicable in case of death. For more information on Accelerated critical illness and accidental death benefit please refer policy document or brochure. Reg. Off: ICICI PruLife Towers, 1089 Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400025. Customer helpline number - 1860 266 7766. IRDAI Regn No. 105. CIN: L66010MH2000PLC127837. For more details on risk factors, terms and conditions, please read sales brochure carefully before concluding a sale. UFR: 105N151V06. ADVT No.: LI/21/79/2020-21

BEWARE OF SPURIOUS / FRAUD PHONE CALLS! IRDAI is not involved in activities like selling insurance policies, announcing bonus or investment of premiums. Public receiving such phone calls are requested to lodge a police complaint.

MARUTI SUZUKI INDIA LIMITED

Registered Office: Plot No.1, Nelson Mandela Road, Vasant Kunj, New Delhi - 110070

CIN: L34103DL1981PLC011375; Website: www.marutisuzuki.com; E-mail: investor@maruti.co.in; Phone: + 91-11-46781000; Fax: +91-11-46150275/76

Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020

		Quarter ended			Nine months ended		Year ended
		December 31, 2020	September 30, 2020	December 31, 2019	December 31, 2020	December 31, 2019	March 31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	234,578	187,445	207,068	463,088	574,119	756,106
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	24,498	17,478	20,064	38,519	54,893	70,648
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional and / or Extraordinary Items)	24,498	17,478	20,064	38,519	54,893	70,648
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	19,414	13,716	15,648	30,636	43,589	56,506
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)	21,468	14,859	16,151	34,820	41,357	52,089
6	Equity Share Capital	1,510	1,510	1,510	1,510	1,510	1,510
7	Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year						492,860
8	Earnings Per Share (of INR 5 each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
	(a) Basic	64.27	45.41	51.80	101.42	144.30	187.06
	(b) Diluted	64.27	45.41	51.80	101.42	144.30	187.06

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020

		Quarter ended			Nine months ended		Year ended
		December 31, 2020	September 30, 2020	December 31, 2019	December 31, 2020	December 31, 2019	March 31, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	234,713	187,556	207,218	463,375	574,523	756,600
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	25,103	17,968	20,263	39,374	54,842	71,028
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional and / or Extraordinary Items)	25,103	17,968	20,263	39,374	54,842	71,028
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	19,967	14,196	15,874	31,480	43,553	56,776
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)	22,023	15,336	16,377	35,667	41,321	52,359
6	Equity Share Capital	1,510	1,510	1,510	1,510	1,510	1,510
7	Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year						492,620
8	Earnings Per Share (of INR 5 each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
	(a) Basic	66.10	46.99	52.55	104.21	144.18	187.95
	(b) Diluted	66.10	46.99	52.55	104.21	144.18	187.95

Note: The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020 are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com and on Company's website at www.marutisuzuki.com.

For and on behalf of Board of Directors

Place: Gurugram

Date: January 28, 2021

(Kenichi Ayukawa)
Managing Director & CEO

NRB INDUSTRIAL BEARINGS LIMITED
CIN: L29253MH2013PLC13963
Regd. Office: 2nd floor, Dhanur,
15, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400 001
Tel: 022-2270 4206 Fax No: 022 2270 4207
Email: investorcare@nribl.in | Web site: www.nribindustrialbearings.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 04th day of February, 2021 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2020.

This intimation is also available on the website of the stock exchanges, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and on the Company's website (www.nribindustrialbearings.com).

For NRB Industrial Bearings Limited
Ratika Gandhi
Company Secretary

Place: Mumbai
Date: 28th January, 2021

RACL Geartech Limited
CIN : L34300DL1983PLC016136
Regd. Office: 15th Floor, Eros Corporate Tower, Nehru Place,
New Delhi - 110019
Phones: +91-11-66155129, +91-120-4588500
Fax No.: +91-120-4588513 | E-Mail: investor@raclegeartech.com
Website: www.raclegeartech.com

NOTICE FOR THE LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following share certificate(s) issued by the Company are stated to be lost/ misplaced and the registered holder thereof have applied to the Company for issue of duplicate share certificates:

Folio No.	Name of the Shareholder	Share Certificate(s) No.	Distinctive Numbers From	To	No. of Shares
0016288	LATE RM SOMASUNDARAM C MEENAKASHI	6257	3224708	3224807	100

The public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/ have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claim at its Registered Office at the address given above within 15 days of the publication of this Notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates.

For RACL Geartech Limited
Sd/-
Gursharan Singh
Chairman & Managing Director

Place: Noida
Date: 28th January, 2021

CORRIGENDUM - 1

PUBLIC ANNOUNCEMENT FOR SALE OF ASSETS OF

ASHOKA MULTIYARN MILLS LIMITED

(FOR SALE OF ASSETS UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA (LIQUIDATION PROCESS) REGULATIONS, 2016)

With reference to the E-auction published on 18.01.2021 for Sale of assets of Ashoka Multiyarn Mills Limited (in Liquidation). All prospective bidders are hereby informed that the last date for submission of Expression of Interest and date of e-auction are extended:

Particulars	Revised Date
Submission of Expression of Interest along with EMD	18th February, 2021
E-auction date and time	22nd February, 2021 and time between 11:00 am to 02:00 pm

For details of the property, download the Expression of Interest (EOI) please Visit website: <https://ncltauction.auctiontiger.net>.

For any query, please contact -
Mr. Partha Ghosh
Mobile: +91-8777656041
E-mail ID: partha.resolution@gmail.com

Sd/-
Pinaki Sircar
Liquidator of Ashoka Multiyarn Mills Limited
IBBI Regn. No. IBBI/PA-002/IP-N00063/2017-18/10141
Address: 31/7, N. C. Chowdhury Road, Kolkata, West Bengal, 700042
E-mail ID: pinaki_sircar@hotmail.com

हाताने घालवले

नव्या कृषि कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला असलेली देशवासियांची सहानुभूति आंदोलकांच्या नावावर घुसलेल्या समाजकंटकांनी लाल किल्ल्यावर चढून जो हैदोस घातला, त्यामुळे निघून गेली आहे. आंदोलन शांततेत सुरू होते, तोपर्यंत लोकांची सहानुभूति निश्चितच आंदोलकांना होती. कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असले तरीही त्यात असे काहीतरी असेल की ज्यामुळे शेतकऱ्यांना खरोखरच आपली उपजीविका हिरावून घेण्याची भीती आहे. म्हणून ते इतके दिवस शांततेत आंदोलन करत आहेत, असे साधारणपणे जनतेला वाटत होते. परंतु प्रजासत्ताकदिनाच्या पवित्र दिवशी जो नंगानाच लाल किल्ल्याने पाहिला, त्यामुळे सार्धा देशाची मान शरमेने खाली गेली आहे. आता या हिंसाचाराचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे राजकीय पक्ष केवळ भाजपविरोध म्हणून तसे करत आहेत, हे तर उघड आहे. काँग्रेस सत्तेत असती आणि असे प्रकार घडले असते तर या आंदोलकांना तेथल्या तेथे गोळ्या घातल्या असत्या आणि माध्यम ांनीही काँग्रेसच्या भूमिकेला उचलून धरले असते. परंतु निदान बरीचशी मराठी माध्यमे तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विकली गेली असल्याने त्यांना यात वावगे काही दिसत नाहि. असो. माध्यमांना काय वाटते हे महत्वाचे नाही. परंतु आता शेतकरी आंदोलनातील नैतिकता संपून गेली आहे. आंदोलक हे खरे शेतकरी नव्हेत, तर ते खलिस्तानी दहशतवादी आहेत किंवा दलाल आणि आडते आहेत, असा जो प्रचार सरकार सातत्याने करत होते, त्यालाच या शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली केलेल्या धुडगुसाने बळ दिले आहे. आता सरकारच्या दाव्याला कोणत्या तोंडाने तुम्ही चुकीचे ठरवणार आहात, हे आंदोलकांच्या नेत्यांनी सांगावे. राकेश टिकैत किंवा योगेंद्र यादव यांची आंदोलनावरची पकड केव्हाच निसटली आहे. आता ते स्वतःच आंदोलकांच्या मागे फरफटत चालले आहेत. यात त्यांच्या राष्ट्रनिष्ठेच्या तर सिंधड्या उडाल्याचे देशाने पाहिलेच आहे. काही आंदोलक नेते तर भूमिगत झाले तर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून सपशेल माघारच घेतली आहे. टिकैत किंवा यादव यांच्यासारख्या नेत्यांबरोबर राहिले तर आपली उरलीसुरली विश्वासार्हता संपुष्टात येईल, असे त्यांना वाटले असावे. काही दिवसांनी सान्याच शेतकरी संघटनांना हे शहाणपण येईल आणि त्याच यादव आणि टिकैत यांच्या नेतृत्वाला ठोकून लावतील, यात काही शंका नाहि. लाल किल्ल्यावरच्या हिंसाचाराने सरकारचा मात्र जबरदस्त फायदा झाला आहे. सरकारने सामोपचाराचे सारे मार्ग चोखाळून पाहिले. कायदे दीड वर्ष स्थगित करण्याचा प्रस्तावही दिला. चर्चेच्या तर फेऱ्या किती झाल्या, याची काही गणतीच नाही. तरीही शेतकरी आंदोलक ठाम राहिले. अशा ठाम रहाण्याला मूर्खपणा म्हणतात. कुठे थांबावे हे ज्याला कळत नाहि, तो संपला, असा जुनाच वाकप्रचार आहे. शेतकरी आंदोलकांना थांबावे कुठे हे कळले नाही आणि त्यांच्या आंदोलनातील सारी हवा आता निघून गेली आहे. सरकार आता वरचढ झाले आहे. सरकारच्या ताज्या वक्तव्याने याची प्रचीती येते. सरकारने आता बोलणी आपल्या अटींवर करण्याची तयारी दर्शवली आहे. याचा अर्थ शेतकरी नेते जर कायदे मान्य करणार असतील तरच सरकार पुढील बोलणी करणार आहे. ही नामुष्की मूर्ख यादव आणि अपरिपक्व टिकैत यांनी शेतकरी वर्गावर आणली आहे. शेतकरी आंदोलक त्यांच्या नादाला लागले नसते तर आज त्यांच्यावर दाती तृण धरून सरकारला शरण जाण्याची पाळी आली नसती. शेतकऱ्यांनी आपल्या हाताने आपलेच यश लाथाडले आहे. आता आंदोलकांनी पोलिसांनीच संसदेकडे जाण्याचा रस्ता दाखवला, असा आरोप केला आहे. त्यांनी रस्ता दाखवला असेल, परंतु आंदोलकांना ही खेळी समजून यायला हवी होती. आणि तरीही आंदोलकांचा इरादा हिंसाचार घडवण्याचा आणि पोलिसांवर तलवारीने हल्ले करण्याचा होता, हे लपून राहिलेले नाही. पोलिसांवर किंवा कुणावरही तलवारीने हल्ला करणारा शेतकरी कसा असू शकतो, याचा विचार मनात येऊन देशभरातील शेतकरी आज लज्जित झाले आहेत. कारण त्यांना सारी जनतेची असलेली सहानुभूति नष्ट झालेली पहायला मिळते आहे. अन्नदाता म्हणून असलेली त्याची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. यात आणखी एक मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या कोणत्याही आंदोलनाला जनतेची सहानुभूति रहाणार नाहि. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जनता भीक घालणार नाहि. कृषि कायदे तर लागू होतील. परंतु काँग्रेसने आपल्या स्वार्थासाठी तमाम शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी पंजाबात काँग्रेस सरकारच्या चिथावणीला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. दीड वर्ष स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव स्विकारला असता तर त्या काळात दोन्ही बाजू ऐकक पाऊल मागे आल्या असत्या. जास्त विचारविनिमय घडला असता. परंतु शेतकरी आंदोलकांचा हेतू खरोखर कृषि कायद्यांना विरोध होता की मोदी सरकार हटवण्याचा छुपा अजेंडा त्यामागे होता, अशी शंका शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्यांच्या मनात आता येत असेल. शेतकरी चळवळीचे फार मोठे नुकसान या हिंसाचाराने झाले आहे, एवढे मात्र निश्चितच नमूद करावे लागेल.

दैनिक

मुंबई



लक्षदीप

Web : mumbailakshadeep.com

संपर्क क्र. : ०२२-२०८९१२७६ • ०९८३३८९१८८८ • ९८३३८५२१११

आरएनआय नं. एमएएचएमएआर/२००१/०५४२६

पोस्ट क्र. एन डब्ल्यू/जी/आरएमपी/एमएनडब्ल्यू१९/२०१९-२१

मुंबई

वर्ष : १९

अंक : १५६

पृष्ठ : ८

शुक्रवार, दि. २९ जानेवारी २०२१

►► संपादक : डी. एन. शिंदे

किंमत २ रुपये

सीमाभाग महाराष्ट्राचाच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला पुरावा

मुंबई, दि.२८ : साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे विचारी हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो. राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरावा सादर केला आहे.

सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र

शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला अ केस फॉर जस्टीस हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरूपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो. घडली माला अश्रू फुलांची या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर १९७० मधला मराठीतला फलक, १९३९ मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे १९१२ मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्ह्यातील १९६० मधील पहिले मराठी वृत्तपत्र, १८९० मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि

महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रीकरण या लघुपटात पहायला मिळते. तसेच यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमा प्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडीओ देखील आपण पाहू शकतो.

सीमाप्रश्नाबाबत ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृढभाव्य स्वरूपातील हा दस्तऐवज सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करून तयार केलेला हा माहितीपट आहे.



मुंबई महाराष्ट्राची होती... आहे... आणि राहिल -अजित पवार



मुंबई दि. २८ (हिंदुस्थान समाचार) : मुंबई महाराष्ट्राची होती... आहे... आणि राहिल, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे असेही अजित पवार म्हणाले. बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवार यांनी ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्धाअर्ध संबंध नाही. त्या भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ

फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

मेट्रो प्रकल्पाबाबत दर महिन्याचा आढावा मुख्यमंत्र्यांसोबत घेतला जातो. या चर्चेत सर्व संबंधित अधिकारी उपस्थित असतात. राज्यात सुरू असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. हा राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. ज्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी काय टूट करावे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु सर्व मेट्रो प्रकल्पांच्या कामात कोणतीही दिरंगाई होत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने हे प्रकल्प फार महत्त्वपूर्ण असतात. आम्ही राज्य मंत्रिमंडळात काम करत असल्याने याची जाणीव आम्हाला आहे. यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय खासदार शरद पवारसाहेब वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना अल्टीमेटम : गाजीपूर सीमा रिकामी करण्यास सांगितले

नवी दिल्ली, दि.२८ : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असलेल्या सिंधू बॉर्डरवर आणखी एक आंदोलन सुरू झालं आहे. सिंधू बॉर्डर परिसरातील रहिवासी असल्याचा दावा करत काही नागरिकांच्या गटांनं शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी मोर्चा काढला. दिल्ली महामार्ग मोकळा करण्याची मागणी करत स्थानिकांनी निदर्शने केली.

दिल्लीच्या सीमेवरील सिंधू बॉर्डरवर सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर मुक्काम ठोकत आंदोलन सुरू केले. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसेचे गालबोट

लागले. त्यावरून वादंग निर्माण झालेले असताना अचानक सिंधू बॉर्डर आणखी एक आंदोलन सुरू झाले. बुधवारी दुपारी अचानक सिंधू बॉर्डर परिसरातील रहिवाशी असल्याचा दावा करत नागरिक व युवक शेतकऱ्याचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत स्थानिक आंदोलकांनी दिल्ली महामार्ग रिकामा करण्याची मागणी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे आपल्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान भारतीय ध्वजाचा अवमान करण्यात आला, असे आंदोलन करणाऱ्या स्थानिकांनी म्हटले आहे.

दिल्लीतील वातावरणं बिघडण्याला अहंकारी सरकारच जबाबदार – संजय राऊत



नवी दिल्ली, दि.२८ : शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना

चिरडून टाकायचे, दडपशाही करायची आहे असे त्यांनी बोलून दाखवले आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असे म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत,

शेतकरी नेत्यांना लुकआउट नोटीस

प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व नेत्यांना लुक आउट नोटीसही पाठवण्यात आली असून, त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह,



पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्ध वैगरे लोक आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा. ते कुठे फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचे आहे. दडपशाही

राजेवाल, बुटासिंग बुर्जगिल, योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि जिगिंदर सिंह उग्रहा यांच्यासह ३७ शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.



करायची आहे आणि त्याचाच आंदारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले. त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळे चित्र निर्माण झाले आहे,

NRE INDUSTRIAL	एनआरबी इंडस्ट्रियल बेअरिंग्स लिमिटेड सीआयएन : L2925MH2011PLC213963 नॅशनलकून कार्यालय : २ रा मजला, धनू, १५, सर पी.एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. दूर. क्र. : ०२२-२२७०१२०६, फॅक्स क्र. : ०२२-२२७०१२०७ ई-मेल : investorcare@nrbil.in वेबसाइट : www.nrbindustrialbearings.com
संयाना	
भारतीय प्रतिष्ठी व विनिमय मंडळ (सूची अनुवर्धन व नियमन आयोगाच्या) विनिमय, २०१५ चे विनिमय २९ सहस्रान्वय विनिमय ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच, दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकालाच्या कंपनीच्या अलेखणीय वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना संजुी देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा पुढील, दि. ०४.०२.२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.	
सदर माहिती कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे तसेच कंपनीचे वेबसाइट (www.nrbindustrialbearings.com) वरही उपलब्ध आहे.	
एनआरबी इंडस्ट्रियल बेअरिंग्स लिमिटेड करिता रतिका मांछी कंपनी सचिव	
टिकाण : मुंबई दिनांक : २८.०१.२०२१	

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्यातून एका वेळी वितरित